



KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED



Regd. Off: Oriental House, 7 Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai - 400 020, India. Website : <http://www.kesarinfra.com>
Phone : (+91-22) 22042396 / 22851737 Fax : (+91-22) 22876162 Email : headoffice@kesarinfra.com
CIN : L45203MH2008PLC178061 GSTN : 24AADCK2945C1ZR

February 02, 2024

BSE Ltd.,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001

Scrip Code: 533289

Dear Sir,

Sub: Newspaper advertisement- extracts of the unaudited financial results (standalone & consolidated) of the Company for the quarter and nine months ended 31.12.2023.

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith a copy of the extracts of the unaudited financial results (standalone & consolidated) of the Company for the quarter and nine months ended December 31, 2023, published in "Free Press Journal" (English Language) and "Navshakti" (Marathi Language) newspapers, today i.e. on Friday, February 02, 2024.

This is for your information.

Thanking you.

Yours faithfully,

For Kesar Terminals & Infrastructure Limited

Sarika Singh
Company Secretary

ABM KNOWLEDGEWARE LIMITED

(SEI CMMI V2.0 DEV Level 5 | SEI CMMI V2.0 SVC Level 3 | ISO 20000:1:2018 | ISO 9001:2015 | ISO 27001:2013
Compliant Software & Services Company)

Regd. Office: ABM House, Plot No.268, Linking Road, Bandra (West), Mumbai - 400 050. Tel:- 91 22 4290 9700,
Fax - 91 22 4290 9701 CIN : L67190MH1993PLC113638, Email - egovernance@abmindia.com, Website - www.abmindia.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER 2023

Sr. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter Ended	9 Months Ended	Quarter Ended	Quarter Ended	9 Months Ended	Quarter Ended
		31.12.2023 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)
1	Total Income	1,962.39	6,024.57	1,853.68	2,226.97	6,919.52	2,343.72
2	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	318.33	1,120.29	400.62	284.45	1,204.45	578.92
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	318.33	1,120.29	400.62	284.45	1,204.45	578.92
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	258.11	903.71	318.82	234.97	959.48	437.47
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	258.11	903.71	318.82	234.97	959.53	430.46
6	Equity Share Capital (Face value Rs 5/- each)	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.11
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)						
8	Earnings per equity Share (of Rs. 5/- each) (Not annualised)						
	(1) Basic (Rs.)	1.29	4.52	1.59	1.27	4.58	1.71
	(2) Diluted (Rs.)	1.29	4.52	1.59	1.27	4.58	1.71

Notes:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on January 31st, 2024.
- The above is an extract of the detailed format of the Statements of Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Statements of Unaudited Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchange's website at www.bseindia.com and also on Company's website at www.abmindia.com.
- Figures have been regrouped wherever necessary.

For ABM Knowledgeware Limited
Sd/-
(Prakash B. Rane)
Managing Director

Place : MUMBAI
Dated : January 31, 2024

Leader in providing E-Governance Solution

PUBLIC NOTICE

SMT. MOHINI KANAYALAL PURSNANI, a member of Golden Peak C. H. S. Ltd., having address at Plot No. 316 B. Dr. Ambedkar Road, Khar (West), Mumbai - 400 052, and holding Flat No.13 on the 4th Floor of the building of the Society, expired on 27/10/2012 Her spouse, M. R. KANAYALAL PURSNANI predeceased her on 19/02/2009.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objectors, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society / with the Secretary of the Society / 10.00 A.M. to 6.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For Golden Peak C. H. S. Ltd.,
Sd/-
(Hon. Secretary)
Place: Mumbai Date:02.02.2024

KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED

Regd. Office: Oriental House, 7 Jamshejji Tata Road, Churchgate, Mumbai 400 020.
Email: headoffice@kesarinfra.com, Website: www.kesarinfra.com
Phone: (+91-22) 22042396/ 22851737 Fax: (+91 -22) 22876162.
CIN: L45203MH2008PLC178061

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2023

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended	Nine Months ended	Quarter ended	Quarter ended	Nine Months ended	Quarter ended
		31/12/2023	31/12/2023	31/12/2022	31/12/2023	31/12/2023	31/12/2022
1	Total Income from Operations (net)	788.45	2,225.27	843.62	810.80	2,308.00	901.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	67.50	100.04	117.66	(907.91)	(4,142.53)	(307.47)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	67.50	100.04	117.66	(907.91)	(4,142.53)	(307.47)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	44.82	55.11	88.86	(930.59)	(4,187.46)	(336.27)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	44.28	53.47	89.65	(930.16)	(4,186.18)	(335.10)
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 5/- Per Share)	546.32	546.32	546.32	546.32	546.32	546.32
7	Other Equity		8,355.61			(9,194.71)	
8	Earning Per Share (of ₹ 5/- each) (Not Annualised) : (in ₹) Basic & Diluted	0.41	0.50	0.81	(8.52)	(38.32)	(3.08)

Notes:

- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 01st February, 2024.
- The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2023 filed with BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.kesarinfra.com.

For KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LTD.
Sd/-
Harsh R Kilachand
Executive Chairman
DIN: 00294835

Place: - Mumbai
Date:- 01/02/2024

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that an Agreement of Sale dated 30th October 2023 ("Subject Agreement") was executed between Mrs. Ritu Wadhwa Chakravarti and Mr. Ananda Chakravarti ("the Seller") and Mr. Deepak Pramod Shah and Mrs. Savita Shah ("the Purchasers"), whereby the Seller had agreed to sell his Flat No. 10, 'C' Wing, Sujata Co-operative Housing Society Limited, Manipada Road, Kalina, Santacruz (East), Mumbai-400 098 ("Subject Premises").

For non-payment of full consideration, the Subject Agreement stands cancelled/revoked. The Subject Premises have not been transferred to the Purchasers, and they are not entitled to claim any right, title or interest of whatsoever nature in the Subject Premises or any part thereof. Any person/s who choose to deal with the aforementioned purchasers, shall be doing so at their own risk.

Place: Mumbai
Date: 02-02-2024

Sd/-
Akash Menon, Advocates,
205, Hari Chambers, 58/64, Shahid Bhagat Singh Marg, Fort, Mumbai-400001

TATA

TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India
Tel.: +91 22 6665 8282 • Email: cosec@tatasteel.com • Website: www.tatasteel.com
Corporate Identity Number: L27100MH1907PLC000260

NOTICE IS HEREBY GIVEN pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and Rule 10(1) of The Companies (Management and Administration) Rules, 2014 that interest on unsecured, redeemable, rated, Non-Convertible Debentures issued on Private Placement basis and listed on Wholesale Debt Market Segment of BSE Limited is due as under:

Sr. No.	Non-Convertible Debentures ('NCDs')	Interest Payment	Record Date for Payment of Interest
1.	9.8359% NCDs allotted on March 1, 2019 aggregating to ₹ 4,315 crore (ISIN: INE081A08223)	Friday, March 1, 2024	Wednesday, February 14, 2024

Tata Steel Limited
Sd/-
Parvathesam Kanchinadham
Company Secretary &
Chief Legal Officer
(Corporate & Compliance)

February 1, 2024
Mumbai

TATA STEEL

EPIC ENERGY LIMITED

Regd Office: Office No. 2, "Sai Pooja Apartment, Plot No. 374, Sector 19C, Kopar Khairane, Navi Mumbai-400709 Maharashtra Email: info@epicenergy.biz, Tel.: +91-22- 8419988262 CIN: L67120MH1991PLC063103

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THIRD QUARTER & NINE MONTHS ENDED 31st DECEMBER, 2023

(₹ In Lakhs)

Particulars	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended
	31.12.2023 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)
(1) Total Income from operations (net)	47.47	156.55	28.66
(2) Net Profit (+)/Loss (-) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items)	0.21	8.74	(5.22)
(3) Net Profit (+)/Loss (-) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	0.21	8.74	(5.22)
(4) Net Profit (+)/Loss (-) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	1.18	11.61	(4.08)
(5) Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1.18	11.61	(4.08)
(6) Equity Share capital	721.15	721.15	721.15
(7) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year	-	-	-
(8) Earnings Per equity Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations)			
(i) Basic	0.02	0.16	(0.06)
(ii) Diluted	0.02	0.16	(0.06)

Note: (1) The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. (2) The full format are available on the website of the Bombay Stock Exchange i.e. www.bseindia.com and on the Company's website i.e. www.epicenergy.in

for EPIC ENERGY LIMITED
Sd/-
Director

Navi Mumbai
31.01.2024

nuvama

NUVAMA WEALTH MANAGEMENT LIMITED

CIN: U67101MH1993PLC344634
Regd. Office – 801- 804, Wing A, Building No. 3, Inspire BKC, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400 051
Tel: (91-22) 6620 3030 E-mail: secretarial@nuvama.com Website: nuvama.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that pursuant to Section 110 read with Section 108 and all other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, read with the Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020 read with other relevant circulars, including General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and subject to other applicable Laws, Rules and Regulations, if any, (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), the approval of Members of Nuvama Wealth Management Limited is being sought by means of postal ballot only by way of remote e-voting process ("remote e-voting") for Special Businesses, as set out in the Postal Ballot Notice dated Friday, January 26, 2024 along with Explanatory Statement ("the Notice").

The Company has completed dispatch of Notice through email on **Thursday, February 1, 2024** to those Members whose email addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent ("RTA") of the Company or depository(ies) / depository participant(s) and whose name appear in the Register of Members / List of Beneficial Owners of the Company provided by the Depositories as on **Monday, January 29, 2024** (i.e. the "Cut-off Date").

Physical copies of this Notice along with postal ballot forms and pre-paid business reply envelopes are not sent to Members. The communication of the assent or dissent of the Members would only take place through the remote e-voting system.

The remote e-voting facility will be available during the following period:

Commencement of remote e-voting: From 9.00 a.m. (IST) on **Friday, February 2, 2024.**

End of remote e-voting: Up to 5.00 p.m. (IST) on **Saturday, March 2, 2024**

The remote e-voting module shall be disabled by Link Intime India Private Limited ("Link Intime") for voting thereafter and the voting shall not be allowed beyond the aforesaid date and time. Once the vote on a Resolutions is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.

The Company has engaged the services of Link Intime as the agency to provide remote e-voting facility.

The documents referred to in Notice are available for inspection and Members seeking inspection can send an email to Secretarial@nuvama.com.

The Notice along with instruction for remote e-voting is available on the website of the Company i.e. nuvama.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and also on the website of Link Intime (agency for providing the remote e-voting facility during Postal Ballot) i.e. <https://instavote.linkintime.co.in>.

Members are requested to intimate changes, if any, pertaining to their name, postal address, email address, telephone/mobile numbers, Permanent Account Number (PAN), mandates, nominations, power of attorney, bank details such as, name of the bank and branch details, bank account number, MICR code, IFSC code, etc.

For shares held in electronic form: to their Depository Participants (DPs)

For shares held in physical form: to the Company/RTA with details such as Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to Secretarial@nuvama.com / rnt.helpdesk@linkintime.co.in

The Board of Directors of the Company has appointed CS Mahesh Darji or failing him CS Nilesh Shah or failing him CS Hetal Shah of M/s. Nilesh Shah and Associates, a Practicing Company Secretary firm, Mumbai to Scrutinize the remote e-voting process in a fair & transparent manner.

The results of the postal ballot/remote e-voting shall be declared either by the Chairman and or any person authorized by him/them on or before **Tuesday, March 5, 2024**, and the same, along with the Scrutinizer's Report, will be placed on the website of the Company i.e., nuvama.com and on the website of the RTA i.e. <https://instavote.linkintime.co.in>. The results shall simultaneously be communicated to the Stock Exchanges.

In the case of queries/grievances relating to remote e-voting, Members may refer to the **Frequently Asked Questions (FAQs)** and **InstaVote e-Voting manual** available at <https://instavote.linkintime.co.in> under **Help** section or send an e-mail to enotices@linkintime.co.in or contact on 022 - 4918 6000 or contract Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President - e-voting, Link Intime India Pvt. Ltd, Address: C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, e-mail id: rnt.helpdesk@linkintime.co.in, Tel 022-4918 6270.

For Nuvama Wealth Management Limited
(formerly known as Edelweiss Securities Limited)

Sd/-
Sneha Patwardhan
Company Secretary
ACS: 23266

Mumbai, February 1, 2024

FGP LIMITED

CIN:L26100MH1962PLC012406
Regd. Office: 9, Wallace Street, Fort, Mumbai-400001. Tel. No. (022) 22070273, 22015269
E-mail: investors@fgpltd.in Website: www.fgpltd.in

Extract of Unaudited Financial Results For the Quarter and Nine Months ended on December 31, 2023

₹ in Lakhs except EPS

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Year to date Figures ended	Year Ended
		31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1	Total Income from operations	26.47	13.58	29.26
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and extraordinary items)	10.50	(7.74)	(35.13)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and extraordinary items)	10.50	(7.74)	(35.13)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items)	7.86	(9.41)	(36.80)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Comprehensive Income (after tax)]	7.86	(9.41)	(36.80)
6	Paid-up Equity Share Capital	1189.51	1189.51	1189.51
7	Reserves(excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet			(877.91)
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	Basic:	0.07	(0.08)	(0.31)
	Diluted:	0.07	(0.08)	(0.31)

Notes:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 01, 2024. The Statutory Auditors of the Company have conducted a "Limited Review" of the results for the quarter and Nine months ended December 31, 2023.
- The Company operates in only one reportable business segment i.e., Business Centre.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results is available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website on www.fgpltd.in.

On Behalf of the Board of Directors
For FGP Limited
Sd/-
H.N.Singh Rajpoot
Chairman
DIN:00080836

Place :Mumbai
Date : February 01,2024

FOODS AND INNS LIMITED

CIN: L55200MH1967PLC013837
Regd. Office: Udyog Bhavan, 2nd Floor, 29 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 038.
Phone No.: +91-22-22613102; E-mail: writelous@foodsandinns.com; Website: www.foodsandinns.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

(₹ in Lakhs except EPS)

Sr. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter ended		Nine Months ended		Year ended		Quarter ended		Nine Months ended		Year ended	
		31-Dec-23	30-Sep-23	31-Dec-22	31-Dec-23	31-Dec-22	31-Mar-2023	31-Dec-23	30-Sep-23	31-Dec-22	31-Dec-23	31-Dec-22	31-Mar-2023
1	Total Income From Operations (Net)	14,618.43	23,088.74	19,763.18	66,260.54	65,447.22	98,404.61	15,153.32	23,689.42	20,130.47	67,896.20	66,784.49	1,00,151.62
2	Net Profit/ (Loss) from Ordinary Activities before tax	514.08	1,869.53	986.66	4,420.34	3,704.44	5,894.13	523.57	1,883.22	996.33	4,443.48	3,759.93	5,983.58
3	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	373.20	1,344.71	1,135.04	3,156.54	3,242.87	4,723.72	374.89	1,344.83	1,125.36	3,149.48	3,205.99	4,740.96
4	Equity Share Capital (Face value of ₹ 1/- each)	537.02	535.97	503.38	537.02	503.38	509.38	537.02	535.97	503.38	537.02	503.38	509.38
5	Earning per share (Face value of ₹ 1/- each)												
	Basic	0.70	2.51	2.25	5.95	6.44	9.27	0.70	2.51	2.24	5.94	6.37	9.31
	Diluted	0.60	2.07	2.02	5.12	5.76	8.41	0.60	2.07	2.00	5.11	5.70	8.33

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarter and Nine Months ended December 31, 2023, Results were filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly / Year ended Financial results are available on stock exchange websites (www.bseindia.com), (www.nseindia.com) and on Company's website (www.foodsandinns.com)
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on January 31, 2024.

By order of the Board
For FOODS AND INNS LIMITED
Bhupendra Dalal
Chairman
DIN:00061492

Place : Mumbai
Date : January 31, 2024

Ex-MLAs, MPs no longer 'VIPs' in Uttar Pradesh

LUCKNOW: The UP government has issued a clarification regarding the categorisation of 'Very Important Persons' (VIPs) for the purpose of forwarding complaints against public servants. Former MLAs, MPs and many other notable individuals will no longer enjoy VIP status when forwarding complaint letters against public servants, signalling a shift in the treatment of such grievances by the government.

'AKBAR WAS NOT GREAT AT ALL'

JAIPUR

Rajasthan Education Minister Madan Dilawar on Thursday said that the Mughal Emperor was not great, alleging that the Emperor also gave the concept of Meena Bazaar who used to pick up women.

"After all the things he (Akbar) has done, how can he be great? Akbar was not great at all," the minister said. He also alleged that in some

school text books Chandrashekhar Azad and Bhagat Singh are being referred to as "terrorists".

"If patriots are taught as terrorists, it will have an adverse effect on our children. Changes will be made to correct these things. All students will have to wear the same uniform now," the Education Minister said.

He said that the government is not against hijab.

"I have no objection to hijab. In our country, any person can wear any kind of dress but students will be allowed to enter schools only in the prescribed school uniform. But if any student has any objection, he or she can go to some other school, where uniform relaxation is given," the Education Minister said.

He said that the NCERT syllabus will not be implemented in Rajasthan at present.

"I am not in favor of making changes in the syllabus, but wherever there is any controversial part or misleading information about our ancestors then those parts from the syllabus should be removed," the Education Minister said.

He said that Valentine's Day on 14th February will be celebrated as Pitr Puja Day. "Only 14 days are left. We have to make all the preparations at the earliest," he said.

It's only summons, Kerala HC tells ex-minister

KOCHI: Veteran CPI-M leader and former Kerala Finance Minister Thomas Isaac got a jolt from the Kerala High Court on Thursday as it, hearing his plea against fresh summons from the ED, orally remarked: "It is only a summons."

Isaac filed a petition challenging the fresh summons issued by the Enforcement Directorate in connection with the financial transactions of the Kerala Infrastructure Investment Fund Board (KIIFB) in relation to the masala bonds case.

Counsel for Isaac said that the first summons was withdrawn by the ED pursuant to the orders of the court and now a second summons was issued.

The court, after going through the petition, asked notice to be served to all the parties and posted the case for further hearing on February 9. Incidentally Isaac has so far been served four notices to appear before the ED but had never turned up. It was on the fourth notice he has approached the Court.

The ED, however, is leaving nothing to chance and is banking on evidence that there was violation in financial dealings of the KIIFB during Isaac's tenure as the minister in the previous LDF government, especially in the issue of 'masala bonds'.

Hanuman flag removal row spreads to other parts of Karnataka

BENGALURU

The Hanuman flag removal row, that became a flashpoint between the Congress government, BJP and Hindu organisations in Karnataka, is now gradually spreading to other regions of the state.

After the removal of a Hanuman flag from a public place in Mandya district, green flags have been installed at public places in several towns.

The local people in Chikkaballapur city have filed a complaint with authorities to remove the green flag hoisted on a flag post near Doddabahajane Mane area on Thursday. The civic authorities had visited the spot and directed the concerned to remove the flag.

The BJP leaders have demanded removal of a half moon and star structure installed on the famous Clock Tower in Kolar city.

Kodagu-Mysore BJP MP Pratap Simha has also urged the authorities to vacate the green flag in Mysuru city. "Don't you see the green flag near Ambedkar Park in Kailasapuram in Mysuru city? Why have you removed one flag and let another to be here?"



Pratap Simha had questioned the government.

The authorities had cleared the green flag at the Chandni Chowk in communally sensitive Shivajinagar in Bengaluru and hoisted the national tricolour following the controversy.

Meanwhile, sources in Bajrang Dal stated that they will launch the Hanuma Dhvaj campaign in Mandya from Friday in the district. Earlier, Vishwa Hindu Parishat (VHP) had announced that the saffron flag campaign will be taken up throughout the state where in flags would be hoisted atop all houses.

Samana Manaskara Vedike has called for a bandh in Mandya on February 7. While Bajrang Dal has called for a bandh in Mandya district on February 9 condemning the removal of the Hanuman flag. BJP unit had already observed state-wide bandh recently.

JD-U MLA won't hesitate to take bribe if offered

PATNA: JD-U MLA in Bihar, Gopal Mandal, claimed on Wednesday that he has no hesitation in taking bribe if anyone offers it to him.

Reacting to the ED action against RJD chief Lalu Prasad and his family members in the land-for-jobs case, Mandal told mediapersons in Bhagalpur: "If anyone gives me Rs 5 crore and asks me to keep it, I will not delay for even a minute and accept the money. Why would I refuse Laxmi from coming into my house? I have no fear for ED or anyone else."

"The way the children of Lalu Prasad are penalised is not good. I firmly believe that Lalu Yadav or Rabri Devi may be guilty of taking bribe, but not their children. What is their fault? Tejashwi Yadav and the other children of Lalu Prasad have been unnecessarily framed in the case. They are innocent," Mandal said.

BJP MP Kirti Vardhan Singh booked for grabbing property

AYODHYA: On the orders of the MP/MLA Court, a case has been registered against 12 people, including Gonda MP Kirti Vardhan Singh a.k.a Raja Bhaiya and inspectors of Mankapur Kotwali police station for the illegal occupation and looting of a Gurudwara located in Mankapur.

KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED

Regd. Office: Oriental House, 7 Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai 400 020.
Email: headoffice@kesarinfra.com, **Website:** www.kesarinfra.com
Phone: (+91-22) 22042396/ 22851737 Fax: (+91-22) 22876162.
CIN: L45203MH2008PLC178061

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2023

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended 31/12/2023	Nine Months ended 31/12/2023	Quarter ended 31/12/2022	Quarter ended 31/12/2023	Nine Months ended 31/12/2023	Quarter ended 31/12/2022
1	Total Income from Operations (net)	788.45	2,225.27	843.62	810.80	2,308.00	901.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	67.50	100.04	117.66	(907.91)	(4,142.53)	(307.47)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	67.50	100.04	117.66	(907.91)	(4,142.53)	(307.47)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	44.82	55.11	88.86	(930.59)	(4,187.46)	(336.27)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	44.28	53.47	89.65	(930.16)	(4,186.18)	(335.10)
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 5/- Per Share)	546.32	546.32	546.32	546.32	546.32	546.32
7	Other Equity		8,355.61			(9,194.71)	
8	Earning Per Share (of ₹ 5/- each) (Not Annualised) : (in ₹) Basic & Diluted	0.41	0.50	0.81	(8.52)	(38.32)	(3.08)

Notes:
1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 01st February, 2024.
2. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2023 filed with BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.kesarinfra.com.

For KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LTD.
Sd/-
Harsh R Kilachand
Executive Chairman
DIN: 00294835

Place: - Mumbai
Date: - 01/02/2024



TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai 400 001, India
Tel No: +91 22 6665 8282 E-mail: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com
Corporate Identification Number: L27100MH1907PLC000260

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that Tata Steel Limited ('the Company') is seeking approval of the Members of the Company by way of postal ballot through remote e-voting on the following four ordinary resolutions:

SN	Description of Ordinary Resolutions
1	Material modification in the approved related party transaction(s) with The Indian Steel and Wire Products Ltd
2	Material modification in the approved related party transaction(s) between Tata Steel Downstream Products Limited, a wholly owned subsidiary of Tata Steel Limited and Tata Motors Limited, a related party of Tata Steel Limited, and ancillary entities of Tata Motors Limited
3	Material modification in approved related party transaction(s) with Tata Motors Limited and Poshs Metal Industries Private Limited / ancillary entities of Tata Motors Limited, third party entities
4	Material related party transactions with Tata Capital Ltd, a related party of Tata Steel Limited

The Postal Ballot Notice and the Statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013 read with other applicable laws ('Notice') is available on the website of the Company at <https://www.tatasteel.com/investors/investor-information/postal-ballot/>, the website of the National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchanges on which the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

In compliance with the provisions of the Companies Act, 2013, and the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively called 'MCA Circulars'), the Company has sent the postal ballot notice on Thursday, February 1, 2024, ONLY through electronic mode, to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories/Registrar and Transfer Agent/Depository Participants and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, January 26, 2024 ('Cut-off date'). Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope has not been sent to the Members for this Postal Ballot. The Company has completed the sending of the Notice to eligible shareholders through electronic mode on Thursday, February 1, 2024.

The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its members. The remote e-voting period commences on Friday, February 2, 2024, from 9.00 a.m. (IST) and ends on Saturday, March 2, 2024, at 5.00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Voting rights of the Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date. Once vote on a resolution is cast, the Member will not be able to change it subsequently. Please note that communication of assent or dissent of the Members would only take place through the remote e-voting system. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting.

To facilitate Members to receive this Notice electronically, the Company has made arrangements with its Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited ('RTA') for registration of e-mail addresses in terms of the MCA Circulars. Members who have not registered their e-mail addresses with the Company may register the same with the RTA on or before 5:00 p.m. (IST) on Friday, February 23, 2024, basis which, NSDL will provide the Member with copy of the Notice. The process for registration of e-mail address is provided below and is also provided in the 'Notes' section to the Notice:

- One-time registration of e-mail address with RTA for receiving the Notice and casting votes electronically:**
As part of Company's green initiative and to facilitate Members to receive this Notice electronically, the Company has made special arrangements with its RTA for registration of e-mail addresses. Eligible Members who have not registered their e-mail addresses with the RTA, are required to provide the same to the RTA, on or before 5:00 pm (IST) on February 23, 2024.
- Process to be followed for one-time registration of e-mail address (for shares held in physical form or in electronic form) is as follows:**
 - Visit the link: https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html
 - Select the name of the Company from drop-down: Tata Steel Limited
 - Enter details in respective fields such as DP ID and Client ID (if shares held in electronic form) / Folio no. and Certificate no. (if shares held in physical form), Shareholder name, PAN, mobile number and e-mail id
 - System will send One Time Password ('OTP') on mobile no. and e-mail id
 - Enter OTP received on mobile no. and e-mail id and submit.

After successful submission of the e-mail address, NSDL will e-mail a copy of the Postal Ballot Notice along with the e-Voting user ID and password.

For voting process, please refer 'Notes' section of the Postal Ballot Notice. In case of any queries, Members may write to csq-unit@tcplindia.co.in or evoting@nsdl.com

- Registration of e-mail address permanently with Company / DP:** Members are requested to register the e-mail address with their concerned DPs, in respect of electronic holding and with the Company / RTA in respect of physical holding, please visit <https://tcplindia.co.in/client-downloads.html> to know more about the registration process. Further, those Members who have already registered their e-mail addresses are requested to ensure that their e-mail ID is valid or in case of change, update the same with their DPs/RTA to enable service of notices/documents/Integrated Reports and other communications electronically to their e-mail address in future.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Mr. Amit Vishal, Asst. Vice President-NSDL or Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager-NSDL at evoting@nsdl.com or contact at NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013.

The Board of Directors of the Company has appointed Mr. P. N. Parikh (Membership No. FCS 327, CP No. 1228) or failing him, Ms. Jigyasa N. Ved (Membership No. FCS 6488, CP No. 6018) or failing her, Mr. Mitesh Dhabliwala (Membership No. FCS 8331, CP No. 9511) of M/s Parikh & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in a fair and transparent manner.

The Scrutinizer will submit his report to the Chairman, or any other person authorized by him, after scrutiny of the votes cast for the Postal Ballot through remote e-voting, within two working days from conclusion of the remote e-voting period for the postal ballot. The Scrutinizer's decision on the validity of votes cast will be final. The results of the remote e-voting along with the Scrutinizer's Report will be made available on the website of the Company at www.tatasteel.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and intimated to BSE Limited and the National Stock Exchange of the India Limited, where the equity shares of the Company are listed, within two working days from the conclusion of the remote e-voting period for the postal ballot. Additionally, the results will also be placed on the notice board at the Registered Office of the Company.

Tata Steel Limited

Sd/-
Parvathesam Kanchinadhram
Company Secretary &
Chief Legal Officer (Corporate & Compliance)
Membership No. ACS: 15921

February 2, 2024
Mumbai

TATA STEEL

CHANDIGARH MAYORAL POLL ROW AAP-Cong joint candidate petitions SC

NEW DELHI: INDIA bloc's mayoral candidate Kuldeep Kumar has filed a petition before the Supreme Court after the Punjab and Haryana High Court on Wednesday refused to pass an interim order staying the results of Chandigarh Municipal Corporation (CMC).

On Wednesday, the Punjab and Haryana High Court issued notice on a

plea filed by AAP and Congress Party's Joint Candidate Kuldeep Kumar accusing the Presiding Officer of resorting to fraud and forgery in the counting process.

The High Court sought response from the Chandigarh administration and CMC in the matter and asked respondents to file replies within three weeks.

However, it refused to pass an interim order staying the election results held a day earlier for the post of mayor.

In a major setback to the INDIA bloc's Congress-AAP alliance on Tuesday, the municipal corporation ruling BJP retained the mayoral seat for the ninth time in a row by winning the post with just four votes.

NAGAR PARISHAD UDAIPURA DISTT-RAISEN

NOTICE INVITING E-TENDER UDAIPURA, DATE: 24/01/2024
Online tenders are invited from the contractors registered in the centralized system for the following work.
Detailed description of the tender can be seen at <https://mptenders.gov.in>

NO.	TENDER NO & PUBLISH DATE	NAME OF WORK	WORK DURATION & COST	COST OF BID DOCUMENT & EMD	LAST DATE OF TENDER
1	2024_UAD_328305_1 Date: 29-01-2024 Time: 10:30	CONSTRUCTION OF CC ROAD AND RCC NALI WARD NO 06 SHOP OF ANSHUL JAIN TO MATA MANDIR TO CHHAT WALA KUA TO POST OFFICE WARD NO 11 And WARD NO 06 NH 45 TO SHOP OF MATA CHHAYA GENERAL STORE UNDER SCHEME of MMSAVY 4th Face Lacs	03 Month Including Raining Season) COST- 172.81	TENDER DOCUMENT COST- 12500.00 & E.M.D. 86405.00	LAST DATE OF TENDER 28-02-2024 TIME: 5:30

NOTE: Any amendment related to the tender will be published online only on the website of <https://mptenders.gov.in> and will not be published separately in the newspaper.
CHIEF MUNICIPAL OFFICER
NAGAR PARISHAD UDAIPURA

FGP LIMITED
CIN:L26100MH1962PLC012406
Regd. Office: 9, Wallace Street, Fort, Mumbai-400001. Tel. No. (022) 22070273, 22015269
E-mail: investors@fgpltd.in Website: www.fgpltd.in

Extract of Unaudited Financial Results For the Quarter and Nine Months ended on December 31, 2023

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year to date Figures ended		Year Ended
		31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1	Total Income from operations	26.47	13.58	76.78	29.26	25.83
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and extraordinary items)	10.50	(7.74)	21.17	(35.13)	(61.78)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and extraordinary items)	10.50	(7.74)	21.17	(35.13)	(61.78)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items)	7.86	(9.41)	15.23	(36.80)	(80.04)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Comprehensive Income (after tax))	7.86	(9.41)	15.23	(36.80)	(79.81)
6	Paid-up Equity Share Capital	1189.51	1189.51	1189.51	1189.51	1189.51
7	Reserves(excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet					(877.91)
8	Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) Basic: Diluted:	0.07 (0.08)	0.07 (0.08)	0.13 (0.13)	0.13 (0.31)	(0.67) (0.67)

Notes:
1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 01, 2024. The Statutory Auditors of the Company have conducted a 'Limited Review' of the results for the quarter and Nine months ended December 31, 2023.
2. The Company operates in only one reportable business segment i.e., Business Centre.
3. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results is available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website on www.fgpltd.in.

On Behalf of the Board of Directors
For FGP Limited
Sd/-
H.N.Singh Rajpoot
Chairman
DIN:00809836

Place: Mumbai
Date: February 01, 2024

Ex-MLAs, MPs no longer 'VIPs' in Uttar Pradesh

LUCKNOW: The UP government has issued a clarification regarding the categorisation of 'Very Important Persons' (VIPs) for the purpose of forwarding complaints against public servants. Former MLAs, MPs and many other notable individuals will no longer enjoy VIP status when forwarding complaint letters against public servants, signalling a shift in the treatment of such grievances by the government.

'AKBAR WAS NOT GREAT AT ALL'

JAIPUR
Rajasthan Education Minister Madan Dilawar on Thursday said that the Mughal Emperor was not great, alleging that the Emperor also gave the concept of Meena Bazaar who used to pick up women.
"After all the things he (Akbar) has done, how can he be great? Akbar was not great at all," the minister said.
He also alleged that in some

school text books Chandrashekhar Azad and Bhagat Singh are being referred to as "terrorists".
"If patriots are taught as terrorists, it will have an adverse effect on our children. Changes will be made to correct these things. All students will have to wear the same uniform now," the Education Minister said.
He said that the government is not against hijab.

"I have no objection to hijab. In our country, any person can wear any kind of dress but students will be allowed to enter schools only in the prescribed school uniform. But if any student has any objection, he or she can go to some other school, where uniform relaxation is given," the Education Minister said.
He said that the NCERT syllabus will not be implemented in Rajasthan at present.

"I am not in favor of making changes in the syllabus, but wherever there is any controversial part or misleading information about our ancestors then those parts from the syllabus should be removed," the Education Minister said.
He said that Valentine's Day on 14th February will be celebrated as Pitru Puja Day.
"Only 14 days are left. We have to make all the preparations at the earliest," he said.

It's only summons, Kerala HC tells ex-minister

KOCHI: Veteran CPI-M leader and former Kerala Finance Minister Thomas Isaac got a jolt from the Kerala High Court on Thursday as it, hearing his plea against fresh summons from the ED, orally remarked: "It is only a summons."
Isaac filed a petition challenging the fresh summons issued by the Enforcement Directorate in connection with the financial transactions of the Kerala Infrastructure Investment Fund Board (KIIFB) in relation to the masala bonds case.
Counsel for Isaac said that the first summons was withdrawn by the ED pursuant to the orders of the court and now a second summons was issued.
The court, after going through the petition, asked notice to be served to all the parties and posted the case for further hearing on February 9. Incidentally Isaac has so far been served four notices to appear before the ED but had never turned up. It was on the fourth notice he has approached the Court.
The ED, however, is leaving nothing to chance and is banking on evidence that there was violation in financial dealings of the KIIFB during Isaac's tenure as the minister in the previous LDF government, especially in the issue of 'masala bonds'.

Hanuman flag removal row spreads to other parts of Karnataka

BENGALURU
The Hanuman flag removal row, that became a flashpoint between the Congress government, BJP and Hindu organisations in Karnataka, is now gradually spreading to other regions of the state.
After the removal of a Hanuman flag from a public place in Mandya district, green flags have been installed at public places in several towns.
The local people in Chikkaballapur city have filed a complaint with authorities to remove the green flag hoisted on a flag post near Doddabahajane Mane area on Thursday. The civic authorities had visited the spot and directed the concerned to remove the flag.
The BJP leaders have demanded removal of a half moon and star structure installed on the famous Clock Tower in Kolar city.
Kodagu-Mysore BJP MP Pratap Simha has also urged the authorities to vacate the green flag in Mysuru city. "Don't you see the green flag near Ambedkar Park in Kailasapuram in Mysuru city? Why have you removed one flag and let another to be here?"



Pratap Simha had questioned the government.
The authorities had cleared the green flag at the Chandni Chowk in communally sensitive Shivajinagar in Bengaluru and hoisted the national tricolour following the controversy.
Meanwhile, sources in Bajrang Dal stated that they will launch the Hanuma Dhvaj campaign in Mandya from Friday in the district. Earlier, Vishwa Hindu Parishat (VHP) had announced that the saffron flag campaign will be taken up throughout the state where in flags would be hoisted atop all houses.
Samana Manaskara Vedike has called for a bandh in Mandya on February 7. While Bajrang Dal has called for a bandh in Mandya district on February 9 condemning the removal of the Hanuman flag, BJP unit had already observed state-wide bandh recently.

JD-U MLA won't hesitate to take bribe if offered

PATNA: JD-U MLA in Bihar, Gopal Mandal, claimed on Wednesday that he has no hesitation in taking bribe if anyone offers it to him.
Reacting to the ED action against RJD chief Lalu Prasad and his family members in the land-for-jobs case, Mandal told mediapersons in Bhagalpur: "If anyone gives me Rs 5 crore and asks me to keep it, I will not delay for even a minute and accept the money. Why would I refuse Laxmi from coming into my house? I have no fear for ED or anyone else."
"The way the children of Lalu Prasad are penalised is not good. I firmly believe that Lalu Yadav or Rabri Devi may be guilty of taking bribe, but not their children. What is their fault? Tejashwi Yadav and the other children of Lalu Prasad have been unnecessarily framed in the case. They are innocent," Mandal said.

BJP MP Kirti Vardhan Singh booked for grabbing property

AYODHYA: On the orders of the MP/MLA Court, a case has been registered against 12 people, including Gonda MP Kirti Vardhan Singh a.k.a Raja Bhaiya and inspectors of Mankapur Kotwali police station for the illegal occupation and looting of a Gurudwara located in Mankapur.

KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED							
Regd. Office: Oriental House, 7 Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai 400 020.							
Email: headoffice@kesarinfra.com, Website: www.kesarinfra.com							
Phone: (+91-22) 22042396/ 22851737 Fax: (+91-22) 22876162.							
CIN: L45203MH2008PLC178061							
Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended 31 st December, 2023 (₹ in Lakhs)							
Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended 31/12/2023	Nine Months ended 31/12/2023	Quarter ended 31/12/2022	Quarter ended 31/12/2023	Nine Months ended 31/12/2023	Quarter ended 31/12/2022
1	Total Income from Operations (net)	788.45	2,225.27	843.62	810.80	2,308.00	901.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	67.50	100.04	117.66	(907.91)	(4,142.53)	(307.47)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	67.50	100.04	117.66	(907.91)	(4,142.53)	(307.47)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	44.82	55.11	88.86	(930.59)	(4,187.46)	(336.27)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	44.28	53.47	89.65	(930.16)	(4,186.18)	(335.10)
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 5/- Per Share)	546.32	546.32	546.32	546.32	546.32	546.32
7	Other Equity		8,355.61			(9,194.71)	
8	Earning Per Share (of ₹ 5/- each) (Not Annualised) : (in ₹) Basic & Diluted	0.41	0.50	0.81	(8.52)	(38.32)	(3.08)

Notes:
1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 01st February, 2024.
2. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2023 filed with BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.kesarinfra.com.

For KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LTD.
Sd/-
Harsh R Kilachand
Executive Chairman
DIN: 00294835

Place: - Mumbai
Date:- 01/02/2024

CHANDIGARH MAYORAL POLL ROW

AAP-Cong joint candidate petitions SC

NEW DELHI: INDIA bloc's mayoral candidate Kuldeep Kumar has filed a petition before the Supreme Court after the Punjab and Haryana High Court on Wednesday refused to pass an interim order staying the results of Chandigarh Municipal Corporation (CMC).
On Wednesday, the Punjab and Haryana High Court issued notice on a

plea filed by AAP and Congress Party's Joint Candidate Kuldeep Kumar accusing the Presiding Officer of resorting to fraud and forgery in the counting process.
The High Court sought response from the Chandigarh administration and CMC in the matter and asked respondents to file replies within three weeks.

However, it refused to pass an interim order staying the election results held a day earlier for the post of mayor.
In a major setback to the INDIA bloc's Congress-AAP alliance on Tuesday, the municipal corporation ruling BJP retained the mayoral seat for the ninth time in a row by winning the post with just four votes.

TATA TATA STEEL LIMITED
Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai 400 001, India
Tel No: +91 22 6665 8282 E-mail: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com
Corporate Identification Number: L27100MH1907PLC000260

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that Tata Steel Limited ('the Company') is seeking approval of the Members of the Company by way of postal ballot through remote e-voting on the following four ordinary resolutions:

SN	Description of Ordinary Resolutions
1	Material modification in the approved related party transaction(s) with The Indian Steel and Wire Products Ltd
2	Material modification in the approved related party transaction(s) between Tata Steel Downstream Products Limited, a wholly owned subsidiary of Tata Steel Limited and Tata Motors Limited, a related party of Tata Steel Limited, and ancillary entities of Tata Motors Limited
3	Material modification in approved related party transaction(s) with Tata Motors Limited and Poshs Metal Industries Private Limited / ancillary entities of Tata Motors Limited, third party entities
4	Material related party transactions with Tata Capital Ltd, a related party of Tata Steel Limited

The Postal Ballot Notice and the Statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013 read with other applicable laws ('Notice') is available on the website of the Company at <https://www.tatasteel.com/investors/investor-information/postal-ballot/>, the website of the National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchanges on which the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

In compliance with the provisions of the Companies Act, 2013, and the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively called 'MCA Circulars'), the Company has sent the postal ballot notice on Thursday, February 1, 2024, ONLY through electronic mode, to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories/Registrar and Transfer Agent/Depository Participants and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, January 26, 2024 ('Cut-off date'). Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope has not been sent to the Members for this Postal Ballot. The Company has completed the sending of the Notice to eligible shareholders through electronic mode on Thursday, February 1, 2024.

The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its members. The remote e-voting period commences on Friday, February 2, 2024, from 9.00 a.m. (IST) and ends on Saturday, March 2, 2024, at 5.00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Voting rights of the Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date. Once vote on a resolution is cast, the Member will not be able to change it subsequently. Please note that communication of assent or dissent of the Members would only take place through the remote e-voting system. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting.

To facilitate Members to receive this Notice electronically, the Company has made arrangements with its Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited ('RTA') for registration of e-mail addresses in terms of the MCA Circulars. Members who have not registered their e-mail addresses with the Company may register the same with the RTA on or before 5:00 p.m. (IST) on Friday, February 23, 2024, basis which, NSDL will provide the Member with copy of the Notice. The process for registration of e-mail address is provided below and is also provided in the 'Notes' section to the Notice:

- A. One-time registration of e-mail address with RTA for receiving the Notice and casting votes electronically:**
As part of Company's green initiative and to facilitate Members to receive this Notice electronically, the Company has made special arrangements with its RTA for registration of e-mail addresses. Eligible Members who have not registered their e-mail addresses with the RTA, are required to provide the same to the RTA, on or before 5:00 pm (IST) on February 23, 2024.
- B. Process to be followed for one-time registration of e-mail address (for shares held in physical form or in electronic form) is as follows:**
 - a) Visit the link: https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html
 - b) Select the name of the Company from drop-down: Tata Steel Limited
 - c) Enter details in respective fields such as DP ID and Client ID (if shares held in electronic form) / Folio no. and Certificate no. (if shares held in physical form), Shareholder name, PAN, mobile number and e-mail id
 - d) System will send One Time Password ('OTP') on mobile no. and e-mail id
 - e) Enter OTP received on mobile no. and e-mail id and submit.

After successful submission of the e-mail address, NSDL will e-mail a copy of the Postal Ballot Notice along with the e-Voting user ID and password.

For voting process, please refer 'Notes' section of the Postal Ballot Notice. In case of any queries, Members may write to csq-unit@tcplindia.co.in or evoting@nsdl.com

- C. Registration of e-mail address permanently with Company / DP:** Members are requested to register the e-mail address with their concerned DPs, in respect of electronic holding and with the Company / RTA in respect of physical holding, please visit <https://tcplindia.co.in/client-downloads.html> to know more about the registration process. Further, those Members who have already registered their e-mail addresses are requested to ensure that their e-mail ID is valid or in case of change, update the same with their DPs/RTA to enable service of notices/documents/Integrated Reports and other communications electronically to their e-mail address in future.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Mr. Amit Vishal, Asst. Vice President-NSDL or Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager-NSDL at evoting@nsdl.com or contact at NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013.

The Board of Directors of the Company has appointed Mr. P. N. Parikh (Membership No. FCS 327, CP No. 1228) or failing him, Ms. Jigyasa N. Ved (Membership No. FCS 6488, CP No. 6018) or failing her, Mr. Mitesh Dhabliwala (Membership No. FCS 8331, CP No. 9511) of M/s Parikh & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in a fair and transparent manner.

The Scrutinizer will submit his report to the Chairman, or any other person authorized by him, after scrutiny of the votes cast for the Postal Ballot through remote e-voting, within two working days from conclusion of the remote e-voting period for the postal ballot. The Scrutinizer's decision on the validity of votes cast will be final. The results of the remote e-voting along with the Scrutinizer's Report will be made available on the website of the Company at www.tatasteel.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and intimated to BSE Limited and the National Stock Exchange of the India Limited, where the equity shares of the Company are listed, within two working days from the conclusion of the remote e-voting period for the postal ballot. Additionally, the results will also be placed on the notice board at the Registered Office of the Company.

Tata Steel Limited
Sd/-
Parvathesam Kanchinadhram
Company Secretary &
Chief Legal Officer (Corporate & Compliance)
Membership No. ACS: 15921

February 2, 2024
Mumbai

NAGAR PARISHAD UDAIPURA DISTT-RAISEN
NIT NO:2024-25/130 **NOTICE INVITING E-TENDER** UDAIPURA, DATE: 24/01/2024
Online tenders are invited from the contractors registered in the centralized system for the following work.
Detailed description of the tender can be seen at [https:// mptenders.gov.in](https://mptenders.gov.in)

NO.	TENDER NO & PUBLISH DATE	NAME OF WORK	WORK DURATION & COST	COST OF BID DOCUMENT & EMD	LAST DATE OF TENDER
1	2024_UAD_328305_1 Date: 29-01-2024 Time: 10:30	CONSTRUCTION OF CC ROAD AND RCC NALI WARD NO 06 SHOP OF ANSHUL JAIN TO MATA MANDIR TO CHHAT WALA KUA TO POST OFFICE WARD NO 11 And WARD NO 06 NH 45 TO SHOP OF MATA CHHAYA GENERAL STORE UNDER SCHEME of MMSAVY 4th Face Lacs	03 Month Including Raining Season) COST- 172.81	TENDER DOCUMENT COST- 12500.00 & E.M.D. 86405.00	LAST DATE OF TENDER 28-02-2024 TIME : 5:30

NOTE: Any amendment related to the tender will be published online only on the website of <https://mptenders.gov.in> and will not be published separately in the newspaper.

CHIEF MUNICIPAL OFFICER
NAGAR PARISHAD UDAIPURA

FGP LIMITED
CIN:L26100MH1962PLC012406
Regd. Office: 9, Wallace Street, Fort, Mumbai-400001. Tel. No. (022) 22070273, 22015269
E-mail: investors@fgpltd.in Website: www.fgpltd.in

Extract of Unaudited Financial Results For the Quarter and Nine Months ended on December 31, 2023
₹ in Lakhs except EPS

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year to date Figures ended		Year Ended
		31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Audited)	
1	Total Income from operations	26.47	13.58	76.78	29.26	25.83
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and extraordinary items)	10.50	(7.74)	21.17	(35.13)	(61.78)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and extraordinary items)	10.50	(7.74)	21.17	(35.13)	(61.78)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items)	7.86	(9.41)	15.23	(36.80)	(80.04)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Comprehensive Income (after tax))	7.86	(9.41)	15.23	(36.80)	(79.81)
6	Paid-up Equity Share Capital	1189.51	1189.51	1189.51	1189.51	1189.51
7	Reserves(excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet					(877.91)
8	Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) Basic: Diluted:	0.07 (0.08)	0.07 (0.08)	0.13 (0.13)	0.13 (0.31)	(0.67) (0.67)

Notes:
1 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 01, 2024. The Statutory Auditors of the Company have conducted a 'Limited Review' of the results for the quarter and Nine months ended December 31, 2023.
2 The Company operates in only one reportable business segment i.e., Business Centre.
3 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results is available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website on www.fgpltd.in.

On Behalf of the Board of Directors
For FGP Limited
Sd/-
H.N.Singh Rajpoot
Chairman
DIN:00809836

Place :Mumbai
Date : February 01,2024